

November 23, 2020

<b>The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051. Tel No.: 2659 8235 NSE Symbol: IIFLSEC</b>	<b>The Manager, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400001. Tel no.: 22721233 BSE Scrip Code: 542773</b>
--	--

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication – Postal Ballot notice and E-voting procedure of IIFL Securities Limited**

This is further to our intimation dated November 20, 2020, regarding sending of the Postal Ballot Notice dated November 20, 2020, to the shareholders via email, for seeking their approval as set out in the said Notice, only through remote e-voting.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English), Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), published on November 21, 2020 regarding Postal Ballot Notice and E-Voting Information. The same has also been made available on the website of the Company.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For **IIFL Securities Limited**



**Meghal Shah  
Company Secretary**



**IIFL Securities Limited**

Corporate Identity Number: **L99999MH1996PLC132983**

**Regd. Office:** IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604

Tel: (91-22) 6272 7000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: [secretarial@iifl.com](mailto:secretarial@iifl.com) • Website: [www.iiflsecurities.com](http://www.iiflsecurities.com)







# Tech transfer of Sputnik V kicks off at Indian sites

## Vaccine needs -18 degrees C cold chain

SOHINI DAS  
Mumbai, 20 November

As the first batch of the Russian Covid-19 vaccine Sputnik V arrives in India for clinical trials, the process of technology transfer is on at partner sites of Hyderabad-based pharma major Dr Reddy's Laboratories (DRL). According to sources, work is on to develop a new version of this vaccine that can be stored at 2 to 8 degrees Celsius. Currently, the vaccines' cold storage requirements are -18 degrees Celsius.

Fund (RDIF) and DRL have tied up for conducting clinical trials of the vaccine candidate in India as well as DRL will also be responsible for distribution of the vaccine here.

In September, DRL and RDIF had tied up to conduct clinical trials and distribute the vaccine in India. RDIF will supply 100 million doses to DRL. This production will happen in India at partner sites.

According to a DRL spokesperson, technology transfer is happening at partner sites and the batches that have arrived are for clinical trials. The spokesperson said, "Current storage temperature requirement is at -18 degrees Celsius. We are working on the other storage conditions as well."

Sources said within a couple of months a new version of the



Sputnik V would be developed that could be stored at a temperature range of 2 to 8 degrees Celsius. The source also said the process of technology transfer had begun at one partner site in India and it would start at another site soon.

DRL did not wish to share details on who are the partners for manufacturing the Sputnik V in India. The Hyderabad-

based firm has also started working on cold chain solutions for distribution of the vaccine here. The broad plan is to take the vaccine from the manufacturing location to the global distribution centres in insulation boxes and then reefer trucks would carry it to the last mile.

Earlier this week, Russian President Vladimir Putin had said Sputnik V could be produced in China and India. He had called for a joint effort by the BRICS countries on the development of Covid-19 vaccines.

US vaccine majors Moderna and Pfizer have claimed high efficacy for their respective vaccines this month, Russian Health Ministry, too, has claimed that Sputnik V has proven to be 92 per cent efficacious among a group of volunteers who were part of phase 3 trials.

# Coffee Day to sell Way2Wealth to Shriram Credit

BIBHU NANJAN MISHRA  
Bengaluru, 20 November

Coffee Day Enterprises (CDEL) on Friday said it had entered into a share purchase agreement with Shriram Credit Company as a part of which the latter would acquire 85.53 per cent in its subsidiary Way2Wealth Securities at an enterprise valuation of 65.07 crore. Shriram Credit Company is an affiliate of Shriram Ownership Trust.

"A portion of the consideration is subject to receipt of receivables, and a portion of the consideration shall be withheld and released subject to conditions agreed upon in the share purchase agreement," CDEL said in a filing with the exchanges on Friday.

In January this year, the Bengaluru-based company had signed a definite agreement to sell its brokerage business to Shriram Ownership Trust. The transaction shall help in further leveraging the Coffee Day Group and ensure smooth operations while safeguarding the interests of all stakehold-

ers, the company had stated at that time.

After the demise of CDEL's founder chairman V G Siddhartha last year, the conglomerate is facing liquidity crisis owing to higher interest outgo towards servicing debt. In order to deleverage its balance sheet, it had sealed a deal with private equity major Blackstone and realty firm Salarpuria Sattva Group in September last year to sell the Global Village Tech Park to them.

**कनारा बँक Canara Bank**

Integrated Treasury Wing, Technology Management Section, 5th Floor, B Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai-400 051

Canara Bank invites Request for Proposal from interested vendors for "Supply, Installation, Implementation, Commissioning and Maintenance of IP Telephony, Turret Phones, Voice Recording / Logger Solution & other items in Canara Bank."

The details are published in the Bank's website:  
<https://canarabank.com/tenders.aspx> & NIC website:  
<https://eprocure.gov.in/epublish/app>

Interested parties may go through & submit their response in time. Amendments, if any, will be hosted in our Bank's website only.

**DEPUTY GENERAL MANAGER**

**Reliance Industries Limited**  
Growth is Life

Regd. office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021.  
Phone: 022-3555 5000. Email: investorrelations@ril.com  
CIN: L17110MH1973PLC019786

**NOTICE**

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To			
1	70778335	Anu Singh Ajit Chhagan Lal Jain	30	16169902-903	403760440-469			
			30	52937786-787	124189180-209			
			10	56192294-294	64594369-378			
			10	56192294-294	189004204-213			
			20	56192294-294	208340105-124			
			10	56192294-294	293558301-310			
			8	56198971-971	28830813-820			
			5	56198971-971	50358918-922			
			5	56198971-971	50666863-867			
			16	56198971-971	86905095-110			
			16	56198971-971	138301007-022			
			20	56348401-401	63716879-898			
			20	56348401-401	84616193-212			
			8	56348401-401	143737254-261			
			2	56348401-401	206491117-118			
			10	56348429-429	68216199-208			
			20	56348429-429	74434839-858			
			20	56348429-429	76499619-638			
			50	56374379-379	291728361-410			
			23	56630053-053	141446520-542			
			18	56630053-053	144562327-344			
			9	56630053-053	144562354-362			
			50	57256973-973	152551958-007			
			3	47819962	Chhagan Lal Jain	8	56348414-414	43008020-027
						5	56348414-414	49881238-242
						19	56348414-414	57712699-717
18	56348414-414	82582487-504						
25	56348416-416	402498570-594						
25	56348416-416	406780545-569						
30	56348417-417	57644219-248						
5	56348417-417	331176922-926						
5	56348417-417	406762705-709						
10	56348417-417	406812085-094						
8	56348418-418	26935247-254						
7	56348418-418	44645140-146						
10	56348418-418	57644249-258						
15	56348418-418	66008439-453						
10	56348418-418	143546821-830						
5	56348419-419	66008454-458						
15	56348419-419	13626441-455						
30	56348419-419	406811345-374						
20	56348420-420	63992259-278						
20	56348420-420	71879199-218						
4	56348420-420	87400919-922						
6	56348420-420	137002214-219						
1	56348428-428	12057458-458						
26	56348428-428	80483209-234						
4	56348428-428	84265143-146						
3	56348428-428	132243514-516						
8	56348428-428	138048740-747						
8	56348428-428	203624211-218						
4	27182992	Deepika Saikia	40	3443344-345	52076179-218			
			18	6855430-430	142042802-819			
			12	10603007-007	189510524-535			
			70	53639634-635	1256132498-567			
			140	62606475-475	2218520684-823			
			100	5882549-550	115152409-508			
			25	12953295-295	260661588-612			
			120	66782373-373	6886209850-969			
			92	66424547-547	685495685-776			
			8	36248769	K B Gangwani	156	66424860-860	685499610-173
240	66424877-877	685499940-279						
10	29229619	K B Gangwani	20	3712708-708	57463459-478			
			9	7047007-007	14349008-016			
29	5287298-299	K B Gangwani	59	5287298-299	1240913276-304			
			58	52524314-314	221208595-652			
30	1669067-608	Laxmi Gangwani	30	1669067-608	467368440-469			
			30	52898186-187	1241299180-209			
12	33008244	Kiranbhai Narsibhai Patel	9	7401465-165	146465461-469			
			10	10266781-781	184208585-594			
7	12557106-106	Jayshreebhai Kiranbhai Patel	7	12557106-106	256451721-727			
			110	14955655-657	398025710-819			
13	35321578	Nicoo Nijhawani	128	62228457-457	2186894623-750			
			40	20025628-628	204836883-922			
14	43309766	Peter Fernandes	40	55106943-944	1339117213-252			
			18	57519810-810	159454981-828			
15	108970777	Preeti Dhar	36	66428689-689	6855348310-345			
			264	62505110-110	2210947485-748			
16	7003455	Radhika Subba Rao	528	66770708-708	688534919-446			
			20	4658434-434	76377979-998			
17	36016922	Rajesh Kumar	9	7683739-740	148664091-099			
			10	10441543-543	187001857-866			
64	55063804-805	Rajesh Kumar	64	55063804-805	1338230224-287			
			25	57182114-114	388211150-174			
18	127222013	Saroj Surana	18	58309428-428	161865075-722			
			90	66794833-833	688704860-949			
19	1703722	Saudamini Rao	2	589838-838	17006267-268			
			24	13797386-391	29355245-568			
20	13073295	Shobha Pai	24	50948640-640	116596363-656			
			48	62535536-536	2213185419-466			
21	72499620	Uma Arulmani	120	66844617-617	6891457852-971			
			39	16146560-561	403369990-019			
22	73098751	Vijay Kumar	60	66458832-832	6857983033-092			
			14	765485-485	18306682-695			
23	5195039	Y Jagannadha Rao	31	1150416-416	26904926-956			
			50	1291948-948	3829223-272			
11	2278835-835	Y Y Jagannadha Rao	11	2278835-835	44625361-371			
			237	62501194-194	2210660174-410			
24	1818724	Yellapantula Saudamini Rao	38	62501172-172	2210657262-299			
25	1198122	Yellapantula Venkata Jagannadha Rao	2	364330-330	13928887-888			
			3	567275-275	16941161-163			
25	1198122	Yellapantula Venkata Jagannadha Rao	39	2139161-161	42562666-704			
			25	16638114-114	46626245-669			
138	62501171-171	Yellapantula Saudamini Rao	138	62501171-171	2210657124-261			
<b>Total</b>			<b>4271</b>					

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has/have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited  
Sd/-  
Savitri Parekh  
Joint Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai  
Date : 20th November, 2020

# Oyo to focus on 50 mn markets amid Covid crisis: Group CEO

Hospitality firm Oyo Hotels and Homes plans to focus on its 50 million markets — India, Southeast Asia, Northern Europe, China and the US — and not expand to new markets in the aftermath of the Covid-19 pandemic, a company official said.

The outbreak of Covid-19, said its gross margins are now back to 85 per cent of the pre-pandemic levels. "Crisis brings clarity. For us, the clarity that this (Covid-19 pandemic) has brought is that we have clear visibility, we operate in around 80 countries...our core three regions where we are

market leaders or market leading in are India, Southeast Asia and Northern Europe and two markets where we are becoming clear challengers are China and the US. These are the five focused markets we are going after. "Within these, our aspiration is wherever we are market leading or market leaders we want to

expand our lead by going deeper rather than that of broader. In markets such as the US, China, we want to continuously improve our products and services to win market share. We are broad enough to not have to expand any more." OYO founder and group CEO Ritesh Agarwal said.

**रेल विकास निगम लिमिटेड**  
**Rail Vikas Nigam Limited**  
गुणवत्ता, गति एवं पारदर्शिता  
(A Government of India Enterprise)

**RAIL VIKAS NIGAM LIMITED**  
(A Govt. of India Enterprise)  
Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi -110066,  
E-mail: investors@rvnl.org  
Website: www.rvnl.org; CIN: L74999DL2003G0118633

**NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 17TH ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the members of Rail Vikas Nigam Limited will be held on **Wednesday, 16th December, 2020 at 11:30 AM (IST)** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM, being circulated separately. In view of the continuing COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs vide its General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and also Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 have permitted the holding of AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) without requiring the physical presence of the Members at a common venue. Accordingly, in compliance with these circulars, relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 17th AGM of the Members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM).

In Compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20, will be sent only by electronic mode to those Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at [www.rvnl.org](http://www.rvnl.org), the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, the website of NSDL (agency for providing e-voting/remote e-voting facility) i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and on the website of Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) i.e. [M/s Alankit Assignments Limited at www.alankit.com](http://M/s Alankit Assignments Limited at www.alankit.com).

Manner of Registering / Updating Email Addresses	Manner of casting vote(s) through Remote e-voting / e-voting at AGM	Manner of registering mandate for receiving dividend
<p>a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company are requested to register / update the same with the Registrar of the Company viz. M/s Alankit Assignments Limited or by writing to the Company with details of Folio number and attaching a self attested copy of PAN card at <a href="mailto:investors@rvnl.org">investors@rvnl.org</a> or to Alankit Assignments at <a href="mailto:virenders@alankit.com">virenders@alankit.com</a> detailed instructions have been uploaded on Company's website at <a href="https://www.rvnl.org">https://www.rvnl.org</a></p>	<p>a) Members will have the opportunity to cast their vote (s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting").</p> <p>b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of AGM. The details will also be available on the website of Company at <a href="http://www.rvnl.org">www.rvnl.org</a> and on the website of NSDL <a href="http://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a></p> <p>c) The facility of voting through electronic voting system will also be made available at the AGM ("Insta-Poll") and Members attending AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta Poll.</p> <p>d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to all members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Alankit Assignments/Depository Participants may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.</p>	<p>a) Payment of dividend shall be made through electronic mode to the Shareholders who have updated their bank account details.</p> <p>b) Members are requested to register /update their complete bank details:</p> <p>(i) With the Depository Participant (s) with whom they maintain their demat accounts by submitting the requisite documents.</p> <p>(ii) With the Company/Alankit Assignments by emailing at <a href="mailto:virenders@alankit.com">virenders@alankit.com</a>, if shares are held in physical mode, by submitting (i) scanned copy of signed request letter which shall contain member's name, folio number, bank details (Bank Account number, Bank and Branch Name and address, IFSC, MICR details), (ii) self attested copy of PAN card and (iii) cancelled cheque leaf.</p> <p>Detailed instructions have been uploaded on Company's website at <a href="https://www.rvnl.org">https://www.rvnl.org</a></p>
<p>b) Members holding shares in Dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with the Depository Participants are requested to register/update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat account.</p>		

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular instructions to register / update e-mail id, joining AGM, manner of casting votes through remote e-voting or voting at AGM and Dividend related information.

For Rail Vikas Nigam Limited  
Sd/-  
(Kalpana Dubey)  
Company Secretary & Compliance Officer

Place : New Delhi  
Dated : 20.11.2020

**IIFL SECURITIES**

**IIFL Securities Limited**  
CIN: L99999MH1996PLC132983

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604  
Tel: (91-22) 4103 5000/ 62727000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: [secretarial@iifl.com](mailto:secretarial@iifl.com) • Website: [www.iiflsecurities.com](http://www.iiflsecurities.com)

**POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and subject to any other applicable laws and regulations, approval of the members of the IIFL Securities Limited ("the Company") is being sought to transact the special businesses mentioned below by passing resolutions through postal ballot ("Postal Ballot") only through remote e-voting.

- To sell/ dispose/lease asset(s) of the material subsidiary (ies).
- To approve buy back of equity shares.
- Appointment of Mr. Anand Bathiya as an Independent Director.

The Notice is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars/SEBI Circulars. Members may note that the Postal Ballot Notice will also be available on the Company's website, i.e. [www.iiflsecurities.com](http://www.iiflsecurities.com) and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively.

In compliance with the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice on November 20, 2020, to those Members whose email



Mumbai Building Repairs & Reconstruction Board

(Unit of MHADA)
Tel. No. 022-24181691
e-TENDER NOTICE



Executive Engineer "G/N" Division/Mumbai Building Repairs & Reconstruction Board, Unit of MHADA, Sonawala Building, Gr. Floor, No. 8, S. A. Palav Marg, Shidewadi, Dadar (E), Mumbai-400 014, is inviting on line digitally signed tenders in form 'B-1' (Percentage Rate) for following works from contractors registered under appropriate class with MHADA/M.C.G.M./CIDCO/PWD/CPWD/MJP/MIDC/BPT/MES/Indian Railways etc.

Table with 7 columns: e-Tender No., Name of Works, Estimated Cost, E.M.D. (1% of Estimated cost), Security Deposit (2% of Estimated cost), Registration (Class) of Contractor, Tender Price including GST in Rs., Time limit for completion of work.

Those contractors who are participating in e-Tendering at first time have to get digital ID & password from the above portal. For any information and help for the up loading & downloading e-tender please do contact with support team on Ph. No. 1800 3070 2232 / +91-7878007972 / +91-7878007973, e-mail : eproc.support@mahatenders.gov.in

MHADA - Leading Housing Authority in the Nation Executive Engineer "G/N" Divn., CPRO/A/21

PUBLIC NOTICE

Mr. Bharat Champaklal Parekh and Mrs. Charu Bharat Parekh are the owners of Flat No. 204 of Nav Karan Co-op. Housing Society Ltd., Oshiwara, Andheri (West), Mumbai - 53 and holding Share Certificate No. 8 of five fully paid up share with distinctive Nos. 36 to 40 respectively. Mr. Bharat Champaklal Parekh died at Mumbai on 27th September 2020.

The society has received the application for transfer of rights, interest and title of the deceased in said Flat and shares in the favour of Mrs. Charu Bharat Parekh. The society hereby invites claims or objections from the public to the transfer of shares & interest of deceased member in the Flat No. 204 of the society, within 15 days from the Publication of this notice with the documents supporting claims/objections. If no claims/objections are received within the above stated period the society shall transfer the shares and the interest of the deceased member in respect of Flat No. 204 in the name of the applicant Sd/ Secretary

Nav Karan C.H.S. Ltd., Lokhandwala Complex, Oshiwara, Mumbai Place : Mumbai Date:21.11.2020

The Notice, Inviting Claims or Objectives to the Transfer of the Shares and the Interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. [Under the Bye-law No. 35]

PUBLIC NOTICE

SHRI NARENDRA K. AGARWAL a Member of the Sunder Milan Cooperative Housing Society Ltd. having address at F-1, Ground Floor, Sunder Nagar, S. V. Road, Malad West, Mumbai-400 064 and holding Flat No. F-1/10 in the building of the society, died on 14/11/2019, without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/objectors, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

For and on behalf of For Sunder Milan Co-op. Housing Society Ltd. Sd/ The Secretary Place : Mumbai Date : 21.11.2020

RELIANCE ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED CIN: U45200MH2006PLC161190 Registered Office: 11th Floor, North Side, R-Tech Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Registered Office of Reliance Asset Reconstruction Company Limited has been shifted from Reliance Centre, North Wing, 6th Floor, Off Western Express Highway, Santacruz (East) Mumbai 400 055 to 11th Floor, North Side, R-Tech Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063.

For Reliance Asset Reconstruction Company Limited Sd/- Preeti K. Chhapra Company Secretary



Registered Office : NTPC Bhawan, Core-7, SCOPE Complex, 7-Institutional Area, Lodhi Road, New Delhi-110 003 Corporate Identification Number: L40101DL1975GOI007966

The applicant above named has made an application before the Central Electricity Regulatory Commission, New Delhi for determination of tariff of Kahalganga Super Thermal Power Station, Stage-II (1500 MW) for the period from 01.04.2019 to 31.03.2024.

- 1. The beneficiaries of the generating station are: 1. GRIDCO Ltd. 2. Power Department Govt. of Sikkim Kazi Road, Gangtok, Sikkim-737101 3. Gujarat Urja Vikas Nigam Limited 4. Madhya Pradesh Management Company Ltd. 5. Maharashtra State Electricity Distribution Company Limited 6. P.O Sundarnagar, Dhagania, Raipur-492013 7. Electricity Department Administration of Dadra and Nagar Haveli (DNH), Silvassa, via VAPI 8. Administration of Daman & Diu (DD), Daman-396 210 9. Uttar Pradesh Power Corp. Limited 10. Uttaranchal Power Corporation Ltd. 11. Rajasthan Urja Vikas Nigam Ltd (RUVN) 12. Power Development Department (J&K) Govt. of J&K, Secretariat, Srinagar 13. BSES Rajdhani Power Ltd. BSES Bhawan, Nehru Place, New Delhi-110019 14. BSES Yamuna Power Ltd. Shakti Kiran Bldg., Karkardooma, Delhi-6 15. North Delhi Power Ltd. 33 BKV Sub Station Bldg., Hudson Lane, Kingsway Camp, New Delhi-11 16. Haryana Power Purchase Centre Ltd. Shakti Bhawan, Sector-VI, Haryana-134109 17. Punjab State Electricity Board The Mall, Patiala -147001 18. Himachal Pradesh State Electricity Board Vidyut Bhawan, Shimla-171004 19. Electricity Department Union Territory of Chandigarh, Addl. Office Building, Sector-9D, Chandigarh 20. Capacity of the generating station : 1500 MW 31. Approved capital cost of the project : Rs 5583.98 Cr (as on 31.03.2019) 32. Authority which has approved the Capital Cost : CERC 33. Date of commercial operation : 20.03.2010 34. Capital cost on the date of Commercial operation : 4762.76 Cr 35. Details of tariff:

Table with columns: Particulars, Tariff for the previous year, Year-wise tariff sought to be determined (2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24).

\*As per petition filed before CERC for truing up of Tariff for 2014-19 period for the instant station. # ECR is the base energy charge rate at the start of the tariff period. However, the actual energy charge rate for the month shall be based on fuel cost(s)and GCV(s) for the month as per applicable CERC Regulation.

For and on behalf of NTPC Ltd. Sd/- (Rohit Chhabra) Addl General Manager (Comm)

Leading the Power Sector

Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683808, Fax: 022-43683802, Email: armbom@bankofbaroda.co.in

APPENDIX IV-A [Proviso to Rule 8(6)] Sale notice for sale of immovable properties

E-Auction sale notice for sale of immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8(6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged property to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors from the below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Table with columns: Sr. No., Name & Address of Borrower/s & Guarantor/s, Description of the immovable/ Movable property with known encumbrances, if any, Total Dues, Date & Time of E-auction, Reserve Price (EMD, Bid Increase Amount), Status of Possession (Constructive / Physical), Property Inspection date & Time.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://bipi.in. Also, prospective bidders may contact the authorized officer on Tel No.022-43683801

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 read with Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 20.11.2020 Place: Mumbai Sd/- Authorized Officer

HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED Regd. Office: 17, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020. CIN: L23201MH1952GOI008858

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that Share Certificates of HPCL's shares having face value of ₹10/- each, as detailed below are stated to have been lost.

Table with columns: Sr. No., Folio No., Name of Shareholders, Cert. No., Distinctive No., No. of Shares.

HPCL proposes to issue Duplicate Share Certificates in lieu of the lost Share Certificates. If any person(s) has / have any claims in respect of said shares or any objection(s) for issuance of the Duplicate Share Certificates in favour of the said applicant(s) he / she / they should lodge claim(s) or objection(s) with HPCL at its registered office at the address given above.

If no claim(s) and / or objection(s) is / are received within 15 days from the date of publication of this notice, HPCL will consider the issue of Duplicate Share Certificates in favour of the said applicants.

PLACE: Mumbai V MURALI (Company Secretary) DATE: 21/11/2020

\*\* SEBI Advisory - Update Bank details to receive dividend electronically. \*\*

हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

पंजीकृत कार्यालय: 17, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400 020. सीआरएन: L23201MH1952GOI008858

शेयर प्रमाणपत्र कति की सूचना

एलट्रापार सूचना दी जाती है कि एचपीसीएल के शेयर प्रमाणपत्र जिनका अंकित मूल्य 10/- रुपये प्रति शेयर है, कहीं खो गए हैं जिसका किन्तुल विवरण नीचे दिया जा रहा है:

Table with columns: क्रमांक संख्या, फोलियो संख्या, शेयरधारकों के नाम, प्रमाणपत्र संख्या, हिस्टोरिक संख्या, शेयरों की संख्या.

एचपीसीएल द्वारा खोए हुए शेयर प्रमाण पत्र के एचज में डुप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जारी करने का प्रस्ताव दिया जाता है। यदि कोई भी व्यक्ति/व्यक्तियों के पास उपरोक्त शेयर संबंधी कोई दावा या कथित आवेदनकर्ता के नाम पर डुप्लिकेट शेयर जारी करने संबंधी कोई आपत्ति है तो वे दावा (दावे) या आपत्ति एचपीसीएल के पंजीकृत कार्यालय में उपर दिए गए पत्र पर दर्ज करा सकते हैं।

यदि कोई दावा (दावे) और / या आपत्ति (आपत्तियां) इस नोटिस के प्रकाशन की तारीख से 15 दिनों के भीतर प्राप्त नहीं होती है तो एचपीसीएल कथित आवेदकों के पक्ष में डुप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जारी करने के नुद्रे पर विचार करेगी।

स्थान: मुंबई श्री मुरली (कंपनी सचिव) दिनांक: 21/11/2020 \*\* SEBI सलाह - इलेक्ट्रॉनिक रूप से सारांश प्राप्त करने के लिए बैंक विवरण अद्यतन करें! \*\*



IIFL Securities Limited CIN: L99999MH1996PLC132983

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 Tel: (91-22) 4103 5000/ 62727000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: secretarial@iifl.com • Website: www.iiflsecurities.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of SEBI ("Listing Obligations and Disclosure Requirements") Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and subject to any other applicable laws and regulations, approval of the members of the IIFL Securities Limited ("the Company") is being sought to transact the special businesses mentioned below by passing resolutions through postal ballot ("Postal Ballot") only through remote e-voting.

- 1) To sell/ dispose/lease asset(s) of the material subsidiary(ies). 2) To approve buy back of equity shares. 3) Appointment of Mr. Anand Bathiyya as an Independent Director.

The Notice is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars/SEBI Circulars. Members may note that the Postal Ballot Notice will also be available on the Company's website, i.e. www.iiflsecurities.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice on November 20, 2020, to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars/SEBI Circulars and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories as on November 13, 2020 ("Cut-off date"). Members may note the details as under:

Table with columns: Sr. No., Particulars, Due Date.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Postal Ballot Notice. Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Postal Ballot Notice.

If your email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting are provided under the Postal Ballot Notice of the Company and it is being sent on your registered email address.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address, bank details or mobile number with the Company/Depository may update the same on temporary basis at the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html and for further details on updation of email address, bank details and mobile number you may refer the postal ballot Notice which shall be available on the Company's website, i.e. www.iiflsecurities.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatla Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

For IIFL Securities Limited Sd/- Meghal Shah Company Secretary & Compliance Officer

Date : November 20, 2020 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Public is hereby informed, by this Notice, that Mr. Junaid Merchant, son of Mr. Arshad Merchant, residing at 12A, Garden, Ground Floor, Dadiseth, 2nd Cross Lane, Babulnath, Mumbai-400 007, has represented to our Client that he is the absolute owner of, in possession of, cultivating and has all rights, title, interest, in or respect of the following agricultural lands of Village Kusur, Taluka Maval, District Pune, more particularly described in the schedule written hereunder, along with all rights, title, interest, easementary rights, including but not limited to right of way, right to fetch water for use on above referred lands and other easementary rights, attached to and forwarding part of the said lands (hereinafter together referred to as the said Agricultural Lands for brevity) and he owns the said Agricultural Lands as his individual property and he has absolute right to sale and transfer the said Agricultural Lands, to our Client and the said Agricultural Lands are unencumbered.

Mr. Junaid Merchant has permitted our Client to investigate his right, title, interest, to the said Agricultural Lands, as he has entered into an agreement to sell and to transfer the Agricultural Lands to our Client, on our Client's acceptance of his title and on confirmation of his above referred representations.

Thus, if any person has any claim, in respect of any of the Agricultural Lands or any part thereof or in respect of any of the easementary rights, being enjoyed along with use and enjoyment of these Agricultural Lands and every part thereof, either by way of sale, agreement to sale, exchange, understanding, arrangement, mortgage, charge, gift, claim of maintenance, inheritance or claim of inheritance, right to possess or right to claim possession, leave and license, tenancy or any other beneficial interest, in any form, in or over the said Agricultural Lands, then such person shall, together with copies of all supporting documents, submit details of his claim, by forwarding by registered post details of such claim and relevant papers, to the undersigned, at the address mentioned below, within 14 (fourteen) days, from the date of publication of this Public Notice. Failing receipt of any such notification of a claim, our Client shall presume that the said immovable property and every part thereof and every right attached to the said Agricultural Lands are absolutely owned by Mr. Junaid Merchant and/or free from any encumbrance and there exists no claim of any third person of any type or if any person has any such claim that person has or deemed to have waived/abandoned his claim and it would be presumed, by our Client, that any such claim has been knowingly/intentionally waived forever and our Client shall proceed with the proposed transaction with Mr. Junaid Merchant.

Schedule (Description of the Lands)

Agricultural Lands bearing Gat No. 127 (Part), Gat No. 128 (Part) and Gat No. 134 (Part) of Village Kusur, Taluka Maval, District Pune and situated within the jurisdiction of the Sub-Registrar Vadgaon Maval and totally admeasuring Acres 22-18 Gunthas equal to 08 H 98 Acres.

Table with columns: Gat No., Bonded on or towards East, Bonded on or towards West, Bonded on or towards South, Bonded on or towards North.

Adv. P. B. Lunkad 3 - Aditya Complex, Bhangarwadi, Lonavala, Taluka-Maval, Dist-Pune-410 401 Mob. No. 9822835830 Date : 21/11/2020 Place : Lonavala Emai Id - Prafful.lunkad@gmail.com